

महाराष्ट्र शासन,

वित्त विभाग,

शासन निर्णय क्रमांक: प्रवास 1094/प्र.क्र. 196/सेवा-5,

मंत्रालय, मुंबई 400 032; दिनांक 12 डिसेंबर 1994.

पहा :- शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: प्रवास 1693/159/सेवा-5, दिनांक 7 डिसेंबर 1993.

शासन निर्णय

शासकीय अधिकारी शासकीय दौ-यावर किंवा बदलीच्या प्रवासासाठी विमान प्रवास करण्यास पात्र असल्यास, पूर्वी सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनीच्या विमान सेवेने केलेला प्रवासच प्रवास भत्ता तरतुदीसाठी अनुज्ञेय होता. शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: प्रवास 1693/159/सेवा-5, दिनांक 7 डिसेंबर 1993 अन्वये खाजगी विमान कंपनीच्या विमानाने अशा पात्र अधिकारी-यांनी केलेला प्रवास देखिल मुंबई नागरी सेवा नियमातील प्रवास भत्ता तरतुदीसाठी अनुज्ञेय करण्यात आला. मात्र असे विमान प्रवास भाडे, सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनीकडून आकारले जाऊ शकणारे प्रवास भाडे व खाजगी कंपनीने आकारलेले प्रवास भाडे यापैकी जे कमी असेल तेवढ्यापुरतेच मर्यादित राहिल अशी अट घालण्यात आली. या अटीमुळे वरिष्ठ अधिकारी-यांच्या शासकीय दौ-याच्या प्रवासात अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणण्यात आले आहे.

2. शासन आता असे आदेश देत आहे की, रु.7300-100-7600 या व यापेक्षा वरच्या वेतनश्रेणीतील वेतन घणा-या अधिकारी-यांना सार्वजनिक क्षेत्रातील विमान सेवेव्यतिरिक्त इतर खाजगी विमान कंपनीने देशांतर्गत प्रवासासाठी आकारलेले पूर्ण विमान प्रवास भाडे अनुज्ञेय ठरविण्यात यावे.

3. सदर आदेश निर्भीत केलेल्या दिनांकापासून लागू आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श. वि. सानवधकर,

शासनाचे उप सचिव.

प्रति,

महालेखापाल-1, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,

महालेखापाल-2 (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर,

महालेखापाल-1 (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,

महालेखापाल-2 (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर,

अभिदान व लेखा अधिकारी, मुंबई,

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,

राज्यपालांचे सचिव,

मुख्य मंत्र्यांचे सचिव,

सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,

मंत्रालयीन सर्व विभाग,

सर्व विभागीय आयुक्त,